

संपादकीय.....

एक बैठक घेऊन टाकू...!

मराठवाडा हि संतांची भूमि आहे. 'ठेविले अनंते तैसेची रहावे' हा मराठवाड्याचा स्वभाव आहे. मराठवड्याने अनेक वर्षे निजामाची गुलामी सहन केली. तसे मराठवाड्याला देश स्वातंत्र्यानंतर वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतरच्या शासन प्रणालीत मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्राच्या गुलामीतच वावरत आहे. मराठवाड्यातील जनतेत पर्यायाने नेतृत्वात आक्रमकता नाही. जशी आक्रमकता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील नेत्यांमध्ये आहे. या स्वभावाचा पुरेपूर फायदा राज्यातील (सुरुवातीपासूनच्या) नेतृत्वाने घेतला. मराठवाड्यातील आमच्या नेतृत्वाला राज्य मंत्रिमंडळात संधी मिळते, पण ती संधी म्हणजे केवळ जागा भरावी तशी असते. मराठवाड्यातील नेतृत्वाने उपलब्ध संधी मधून काही करण्याचा प्रयत्न करताच त्या नेतृत्वाची प्रतिमा मलीन करण्यात येते, पुन्हा त्यांचा जवळचा किंवा त्या भागातील नव्याला संधी दिली जाते, त्याला राजकारणातील खारखळणे माहित होतात न होता तोच त्यालाही डावलले जाऊन मराठवाड्यातील नेतृत्व फुलू दिले जात नाही. मराठवाड्यातील नेतृत्व पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या दबावाखाली काम करणारे लोकप्रतिनिधी ठरतात. मराठवाड्याचा विकासता अशांचे नेतृत्व उपयोगी ठरत नाही. मराठवाड्यातून राज्य मंत्रीमंडळात काहिना संधी मिळते पण ती खूर्चीला शोभा असेच ठरते. राज्य मंत्रीमंडळात त्यांना स्वतंत्रपणे नि्णय घ्यायला किती वाव मिळतो. हा संशोधनाचा भाग आहे. विलासराव देशमुख आपल्या भाषणात 'तळं राखेल तो पाणी चाखेल' असे म्हणायचे पण 'हात पाय बांधून' तुम्हाला तळं राखायला सांगितल्यानंतर जी अवस्था होते तशी अवस्था मराठवाड्यातील नेतृत्वाची आहे का अशी शंका येते. अशा राजकारणातून खरेच मराठवाडा मागास राहिला, निसर्ग देखील ठरवून, मराठवाडा भूप्रदेशाची सीमा पाहून अन्याय करावा तसे मराठवाड्यावर पाऊसच पाडत नाही, कायम दुष्काळी विभाग म्हणून आमच्याकडे पाहिले जाते. आमची मराठवाड्यातील शेती कायम दुष्काळी, तसेच कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाण्याच्या बाबतीत आमच्यावर प्रचंड अन्याय होत आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा कोसो दूर आहे. आमच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाट्याच मिळत नाहीत. मराठवाड्याचा कोट्यावधी रुपयांचा अनुशेष भरून काढला जात नाही. त्याकडे मराठवाड्यातील नेतृत्वाचं लक्ष जात नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवाचे निमित्त साधून उद्या १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. ७ वर्षांनंतर मराठवाड्यात अशा प्रकारची बैठक होत आहे. मराठवाड्यात बैठक होणार म्हणून अखुष मंत्रालय कागद काळं-पांढरं करण्यात व्यस्त असल्याचे सांगितलं जात आहे. ७ वर्षांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात झाली तेंव्हा त्यावेळेच्या सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी ४०,००० कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. त्याचा अक्षरशा शून्य परिणाम मराठवाड्यावर झाला. उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील ४०,००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यासाठीचे प्रस्ताव शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून करण्यात येत आहेत अशी माहिती आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार मराठवाड्यासाठी ४०,००० कोटीच काय ५०,००० कोटीचे पॅकेज घोषित करणार असल्याची माहिती आहे. आपल्याला काय? पॅकेजची घोषणा करायची आणि मोकळं व्हायचं (कारण मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी जाबच विचारत नाहीत) असंच बहुतेक या सरकारचं धोरण असावं. आम्हा मराठवाड्याच्या कपाळावरील दुष्काळी विभाग हा डाय पुसून काढण्यासाठी शेती आणि पिण्याच्या पिण्यासाठी कायमची सोय करा, पश्चिम महाराष्ट्रात पाणी, वेडेवाकडे खेळवायला शक्य होतं, मराठवाड्यात का नाही? सौर उर्जेच्या पॉवरवर समुद्राचं पाणी गोडं करून मराठवाड्याच्या भूमि फिरोविल्याशिवाय आम्हाला पर्याय दिसत नाही. नदी जोड कार्यक्रम राबविला तर आमचा शेतकरी कष्टाळू आहे तो सोनं करून दाखवेल. मराठवाड्याला नाशिकला महापूर येऊन आगाऊ पाणी आलं तरच गोदावरीत पाणी येते. मराठवाड्याच्या हक्काचं २९ टीएमसी पाणी (तेही पश्चिम महाराष्ट्रातून वाहून जाणारं अतिरिक्त) 'मृगजळ' ठरत आहे. मुंबई, नवी मुंबई, कोकण, ठाणे परिसरात अनेक मोठ्या प्रकल्पाविषयी बोलले जाते, तसे मोठे आणि रोजगाराभिमुख उद्योग सक्तीने मराठवाड्यात उभे केले तर मराठवाड्यातील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. मराठवाड्यात कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग हे कुटिरोद्योग पद्धतीने निर्माण केले, दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन दिले, राज्य पातळीवर सोयी-सवलती, योजना, शिक्षण, आरोग्य, नोकरभरती यासाठी जात नव्हे तर 'मराठवाडा' म्हणून आरक्षण ठेवले तर आम्ही राज्याच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतो. राज्याची तिजोरी आणि पूर्णपणे नेतृत्वाची संधी मिळाल्यानंतर शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी धरण निर्माण केलं, एवढा फ्री हँड मराठवाड्यातील नेतृत्वाला घायला हवा, पण राजकारणात मराठवाड्यास अस्पृश्यप्रमाणे वागणूक का देता? उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजी नगरात होत आहे. अशा बैठका, त्यातून जाहीर होणारे पॅकेजवर आम्हा मराठवाड्यातील जनतेचा विश्वास नाही. मराठवाडा म्हणूनच सरकार आमच्याशी साप्लन वागत राहिले. घोषणा, आश्वासनाप्रमाणे कृती करीत नाही. म्हणून अधून-मधून मराठवाड्याला स्वतंत्र राज्य घोषित करा अशी मागणी पुढे येत असते. राज्य सरकारात अनेक खाती, विभाग आहेत. त्यातील काहिचे आयुक्तालये पुण्यात आहेत त्या पद्धतीने काहि खात्याचे आयुक्तालये मराठवाड्यात झाली पाहिजेत. ७ वर्षांपूर्वी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील पॅकेजचे काय झाले? त्याला कोण जबाबदार आहे हे निश्चित करावे, मराठवाड्याचा अनुशेष पूर्ण का झाला नाही? याची चौकशी करून अफरातफर प्रमाणे गुन्हे दाखल करावे. राज्य सरकारचे एक अधिवेशन (हिवाळी) नागपूरला होते. तर मराठवाड्यात पावसाळी (मराठवाड्यात सतत दुष्काळ असला तरी) अधिवेशन सक्तीने घ्यावे, राज्य सरकारने मराठवाड्याकडे सावत्रपणातून पाहू नये. आपल्याला काय, एक बैठक घेऊन टाकू, मोकळं होऊ असे होऊ नये.

बेशिस्त वाहतुकीने घेतला शिकवणीस असलेल्या मुलीचा बळी

शिकवणीस जाणाऱ्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यु

लातूर : लातूर शहरातील बार्शी रोड, (जुना बार्शी नाका) मेन रोडवर असलेल्या चौकातील बेशिस्त वाहतुकीने खासगी शिकवणीसाठी मैत्रीणीच्या स्कुटीवरून जाणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील अंजली संजय वैष्णव २. दिपज्योती नगर, लातूर या तरुणीचा बळी घेतला आहे.

अंजली संजय वैष्णव रा. बर्दापूर, ता. अंबाजोगाई, हा. मु. दिपज्योतीनगर लातूर हि काल दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी घरातून मैत्रीणीची स्कुटी क्र. एम. एच. ४४ ए ए ४२३७ वर पाठीमागे बसून, साई मंदीर विशाल नगर मागं खासगी शिकवणीसाठी निघाली. ती जुना बार्शी नाका पंजाब नॅशनल बँक, बार्शी रोड, क्रांतीगंवाला शिवाजी चौकाकडे जाणारे रोडवर आली. तिथे आसपासचे दुकाने,

मुलगी सापडली. तिच्या डोक्यावरून एस. टी. चा चाक गेला, ती जागीच ठार झाली. तर स्कुटी चालविणारी साक्षी मन्मथ गुजरे (वय १७) रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, लातूर हि जखमी झाली. हा अपघात म्हणजे या चौकातील बेशिस्त वाहतुकीचा अंजली वैष्णव बळी गेली आहे. इथे असणाऱ्या टपऱ्या, दुकानं, फेरीवाले यांचेकडे येणारे दुवाकी, चारचाकी वाहनधारक अक्षरशः रस्त्यावर वाहन उभी करतात, तुम्ही कोणीही असा वाहतुकीला अडथळा करतात, इंडिया नगर, श्रीनगर, दिपज्योती नगर, स्वामी समर्थ, साई मंदिर, विशाल नगर, चवंडा-पाटील हॉस्पिटलकडे जाणे-येणेसाठी हा रस्ता महत्वाचा आहे. बार्शी रोडवरून शहरात येणारे, शहरातून हा रस्ता क्रॉस करणारे यांचेसाठी महत्वाचा चौक आहे. त्यातच या ठिकाणी पाण्याच्या

लिंगायत स्मशानभूमीसाठी पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टची जागा द्या

लातूर : लातूर शहरामध्ये लिंगायत समाज मोठ्या संख्येने राहतो. या शहरात असलेल्या बेलपत्री, सिद्धेश्वर मंदिरजवळची स्मशानभूमी व आर्वी शिवारातील स्मशानभूमी कमी पडते. या स्मशानभूमीत मातीचा दुसरा थर टाकून तिथे अंत्यविधी केले जात आहेत. असे असताना लातूर शहरात बसवेश्वर चौकालगत कातपूर रोडवरील पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्ट आलूर, जि. उस्मानाबाद या मठाच्या १८ एकर ३३ गुंठे जमिनीपैकी ५ एकर जमीन सकल वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्यात यावी अशी मागणी शिवा लिंगायत युवा संघटनेने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व

स्कॅप वाहनांचे नंबर वापरून फसवणूक ११ वर गुन्हा, ४२ लाखांची वाहने जप्त

४२ लाख ५० हजार रूपयांची वाहने जप्त; ११ जणांवर गुन्हा दाखल लातूर : लातूर येथील स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परमीट असलेले टॅक्सी वाहनांचे क्रमांकांमध्ये व चेसी नंबरमध्ये छेडछाड करून अशा वाहनांना स्कॅप मधील वाहनांचा नंबर देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ४२ लाख ५० हजार रूपयांची वाहने जप्त केली आहेत.

बाबू दत्तात्रय घाटे रा. चाटेवाडी, ता. अहमदपूर, शेख सर्फराज मिर्झा रा. लातूर, रौफ जाफर शेख, गोविंद विश्वनाथ वनवे, रामभाऊ ज्ञानोबा वनवे, पांडुरंग गोविंद फड, ज्ञानेश्वर मोहन हगामते, श्याम शिवाजी भोसले सर्व रा. किनगाव, अखिल जानीमियां शेख रा. अहमदपूर, ताजोहीन माजीदखान पठाण रा. इस्लामपुरा लातूर व दत्तुसिंग राजारामसिंग ठाकूर रा. किनगाव यांच्याविरूद्ध किनगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून ४ टाटा व्हिस्टा, ३ इंडिगो कार प्रत्येकी एक टाटा सुमो व महिंद्र बोलेरो गाडी अशा एकूण ९ गाड्या ज्याची किंमत ४२ लाख ५० हजार रूपये जप्त करण्यात आल्या आहेत.

आरटीओ कार्यालयातील कोण आहे हे दलाल

आरोपीपैकी दत्तुसिंग राजारामसिंग ठाकूर हा अखिल जानीमियां शेख व ताजोहीन माजीदखान पठाण यांच्या मदतीने परमीट टॅक्सी वाहनांचे क्रमांक बदलून स्कॅप वाहनांचे क्रमांक देऊन इतरांना विकले. या प्रकरणी दत्तुसिंग ठाकूर, अखिल शेख, ताजोहीन पठाण यांनी क्रमांकात छेडछाड केलेल्या वाहनांचे लातूरच्या आरटीओ कार्यालयातून आर.सी. बुक अर्थात कागदपत्रे मिळविली. ती कागदपत्रे दाखवून इतर नागरिकांना ही वाहने विकली. यातून शासनाची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारात वाहनांच्या मुळ क्रमांकात छेडछाड करून स्कॅप वाहनांचे नंबर देऊन तशी कागदपत्रे तयार करून दिल्याप्रकरणी लातूर येथील आरटीओ कार्यालयातील काहीजण सहभागी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संपादकीय.....

मुंबई : राज्यामध्ये अनेक प्रश्न आज मितीस असताना राज्य सरकार उद्या दि. १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करून राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत आहे. यावर होणारा खर्च मंत्र्यांचा शाही थाट म्हणजे शेतकऱ्यांची कूर थड्या असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राज्य मंत्रीमंडळासाठी सर्व मंत्री आजपासूनच संभाजीनगरात दाखल होत आहेत. त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह, हॉटेल रामा, हॉटेल ताज या हॉटेलमधील अलिशान खोल्या आरक्षीत करण्यात आल्या आहेत. या मंत्र्यांच्या दिमतीला ४०० हून अधिक अधिकारी ठेवले आहेत. या निमित्ताने फाईव्ह स्टार हॉटेलस, महागड्या गाड्यांचा ताफा, दीड हजार रूपयाला जेवणाची एक

मराठवाड्यात मंत्रीमंडळ बैठक आ. जयंत पाटील यांच्याकडून टिका

थळी असा थाट करण्यात येत आहे. दुसरीकडे शेतकरी अडचणीत आहे. ही सरकारकडून शेतकऱ्यांची कूर थड्या आहे, अशा शब्दात आ. पाटील यांनी टिका केली आहे. खंडणी म्हणून गंडन, अंगठी घेतली लातूर : गरजेपोटी एका मुलास काही पैसे देवून अधिकऱ्या पैशाची मागणी करून खंडणी म्हणून सोन्याचे गंडन व अंगठी घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंथोदीन कासीम बागवान रा. संभाजीनगर लातूर यांच्या मुलास अजित आडे रा. हासेगाव तांडा यांनी स्वामी मंथ कलामेस व्युत्पन्न परिया लातूर जवळून खंडणी म्हणून गंडन व अंगठी घेतली.

त्यांच्या मते....


- इंडिया आघाडीने काही वृत्त वाहिऱ्या आणि अँकर्संच्या डिबेट शोवर बहिष्कार घालण्याचा निर्णय केला आहे. - एक बातमी
- 'इंडिया' आघाडी आणि अँकर्स दोन्ही बाजूने आत्मपरिक्षणाची गरज.
- रवि राणा यांच्याकडून निवडणुकीत मी कडक नोटा घेऊन विरोधकांचा प्रचार केला हा त्यांचा खोटा आणि बिनबुड्या आरोप आहे. - आ. यशोमती ठाकूर
- नोटा कडक नसतील!
- मातोश्रीवरील सुरक्षा कवच काढून घ्या कोणी काहीही न करता तेथील व्यक्ती बेशुद्ध पडेल, एवढे ते घाबरत आहेत. - ना. नारायण राणे
- सर्व आजी-माजीचे सुरक्षा कवच काढून घेतले तर...!
- राज्यात तिघांचे सरकार आहे. हे तिघेही डाकू आणि लुटरे आहेत. त्यांना राज्याची तिजोरी साफ करायची आहे. - आ. विजय वडेडुवार
- हे एकमेक देखील जनतेला सहन होत नाही.

निलंगा पोलीस सतर्क आहे का? शहरात घरफोड्या, फसवणूक

निलंगा : गेल्या दोन-तीन दिवसात निलंगा शहरात घरफोड्या, फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने या शहरात पोलीस यंत्रणा सतर्क (जागी आहे काय?) असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्या आहेत. शहरामध्ये छोट्या-मोठ्या घरफोड्या वारंवार होत आहेत. बसस्थानक, बाजारात खिसेकापुचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या तीन दिवसात या शहरात सहा ते सात घरफोड्या झाल्या आहेत. निलंगा पोलीस केवळ गुन्हा दाखल करणे आणि तपास चौकशीवर ठेवणे एवढेच कृत्य करते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सेवानिवृत्त शिक्षकास लुटले लातूर जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालेले नरसिंग मलप्या लादे (७८) रा. नगद हे शिक्षक काल दुपारी निलंगा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक येथून १ लाख ४३ हजार २०० रूपये काढून जिजाऊ

केलेल्या स्मशानभूमीचा वाद न्यायालयात चालू असल्याने ती वापरात नाही. आजपर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधींनी सकल वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला नाही. तो प्रश्न सतत तेवत ठेवला आहे. एकंदरीत लातूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सकल वीरशैव लिंगायत समाजाच्या अंत्यविधीसाठी अव्हेलना होत आहे ही अव्हेलना व गैरसोय कायमस्वरूपी थांबवण्यासाठी पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्ट आलूर, जिल्हा उस्मानाबाद या मठाची महात्मा बसवेश्वर चौक लातूर जवळील कातपूर रोड लगतची समाजाच्याच मठाची १८ एकर ३३ गुंठे जमिनीपैकी ५ एकर जमीन सकल वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्यात यावी अशी मागणी लातूर येथील सामाजिक शिवा लिंगायत युवा संघटनेने पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव, लातूरचे जिल्हाधिकारी, तसेच लातूर शहर मनपा आयुक्त यांचे कडे केली आहे. निवेदनावर शिवा लिंगायत युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी बाबतच्या सतत चळवळीतील संघर्षमय सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबक स्वामी, पत्रकार सोमनाथ स्वामी डिगोळकर व धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मनीषाताई धुळेसेठे तसेच युवराज बुलबुले आदींच्या सहा आहेत.

॥ ॐ नमो नारायणाय ॥



सादर सप्रेम निमंत्रण
शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी

प.पु. विद्यानंदजी महाराज (बाबा)
यांच्या ५० व्या
जन्मदिन उत्सवानिमित्त

संत दर्शन, आशीर्वचन एवं महाप्रसाद

शनिवारी सकाळी ७ वा. ५० दाम्पत्यांच्या हस्ते शिव-सहस्त्रनामार्चन,
अभिषेक व पाचपुजा, तुलादान नंतर व्यासपीठाकडे आगमन.
नंतर सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत
सर्व संत महात्म्यांच्या शुभेच्छा एवं आशीर्वचन
व दुपारी १२ ते १ प.पु. बाबांचे आशीर्वचन

तदनंतर **महाप्रसाद**
महाप्रसादानंतर सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जातील.

: स्थळ :
श्री राधाकृष्ण मंदिर एवं अध्यात्म आश्रम, गातेगाव

: विनित :
प.पु. महंत बालकानंद गिरि समस्त शिष्य एवं भक्त परिवार प.पु. महंत स्वामी राघवानंदजी

२ लाख लोकांसोबत १००० कोटींचा घोटाळा, एजथ करणार गोविंदाची चौकशी



ओडिशाची आर्थिक गुन्हे शाखा १००० कोटी रुपयांच्या पॉन्डी घोटाळ्याप्रकरणी चित्रपट अभिनेता गोविंदाची चौकशी करणार आहे. मात्र, या प्रकरणात गोविंदा आरोपी किंवा संशयित नाही. ईओडब्ल्यूचे अधिकारी लवकरच मुंबईला चौकशीसाठी जाणार आहेत.

अहवालानुसार, सोलर टोकन अलायन्स (STA-Token) ने कथितपणे क्रिप्टो गुंतवणूक उपक्रमाद्वारे बेकायदेशीर पॉन्डी योजना चालवली. या कंपनीचे जगातील अनेक देशांमध्ये ऑनलाइन अस्तित्त्व आहे. या योजनेद्वारे कंपनीने भारतातील अनेक शहरांमध्ये १००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

या ऑनलाइन पॉन्डी योजनेद्वारे, कंपनीने सुमारे १००० कोटी रुपये २ लाखांहून अधिक लोकांकडून अनधिकृत पद्धतीने जमा केले गेले. रिपोर्टनुसार, गोविंदांना या कंपनीचे प्रमोशन केले होते. त्याने कंपनीसाठी प्रमोशनल व्हिडिओही बनवले. याबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी गोविंदाला काही प्रश्न विचारणार आहेत.

दहज च्या रिपोर्टनुसार, एजथ इन्स्पेक्टर जनरल जेपन पंकज यांनी सांगितले आहे की ते लवकरच एक टीम मुंबईला पाठवतील, जी या प्रकरणात गोविंदाची चौकशी करेल. त्यांनी सांगितले की गोविंदांने जुलैमध्ये गोव्यात झालेल्या एसटीएच्या भव्य कार्यक्रमात भाग घेतला होता आणि काही व्हिडिओमध्ये कंपनीची जाहिरात केली होती.

महानिरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, सध्या गोविंदा या प्रकरणात आरोपी नाही किंवा त्याच्यावर संशयही नाही. मात्र, चौकशी झाल्यावरच या प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट होईल, असे त्यांनी निश्चितपणे सांगितले आहे. गोविंदा या प्रकरणात केवळ प्रसिद्धीपुरता मर्यादित असेल, तर त्याला साक्षीदार बनवता येईल.

या फसव्या कंपनीने भद्रक, के.ओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वर येथील सुमारे १० हजार लोकांकडून ३० कोटी रुपये उकळले. याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्येही लोकांना लक्ष्य करण्यात आले. कंपनी लोकांना गुंतवणूक करण्यास सांगायची आणि गुंतवणूकदारांना त्यांच्यासोबत इतर लोकांना जोडण्यास सांगायची. लोक सामील झाल्यास प्रोत्साहन देण्याचे आश्वासनही कंपनीने दिले होते.

फायनलपूर्वी टीम इंडियाचा 'गेम' बांगलादेशने करू नये खराब, हा सामना टीम इंडियाने घेऊ नये हलक्यात



टीम इंडियाने आशिया कप-२०२३ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता हा संघ शुक्रवारी कोलंबोतील आर प्रेमदास स्टेडियमवर सुपर-४ चा शेवटच्या सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे. बांगलादेश फार पूर्वीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, त्यामुळे हा सामना डेड रबर आहे. पण फायनलपूर्वी बांगलादेशला हलक्यात घेणे टीम इंडियाला महत्वात पडू शकते आणि त्यामुळे त्यांची विजयाची मालिका बिघडू शकते. बांगलादेशकडे टीम इंडियाला पराभूत करण्याची क्षमता आहे आणि असे झाल्यास रोहित शर्मांच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अंतिम सामन्यापूर्वी आपली लय गमावू शकते, ज्यामुळे खेळ खराब होईल.

त्यामुळे मुख्य खेळाडूंचा समावेश असलेल्या संधाला मैदानात उतरवायचे की अद्याप या स्पर्धेत न खेळलेल्या खेळाडूंना संधी द्यायची, असा संभ्रम रोहितच्या मनात असेल. मात्र, संधात काही बदल होऊ शकतात, असे संकेत संधाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी दिले आहेत.

अशा स्थितीत संधातील दोन खेळाडूंचा प्रवेश निश्चित मानला जातो. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त असून नेटमध्ये फलंदाजीसोबतच त्याने गोलंदाजीचा सरावही केला आहे. तो खेळणार हे निश्चित मानले जात आहे. तर मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला संधात संधी मिळू शकते. या दोन्ही बदलांचा टीम इंडियावर फारसा परिणाम होणार नाही आणि या दोन्ही खेळाडूंना विश्र्वचषकापूर्वी सामन्याची वेळही मिळेल. अय्यर आला तर इशान किशनला बाहेर जावे लागेल.

हा सामना भारतासाठी फायनलपूर्वी विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी महत्त्वाचा आहे, परंतु विश्र्वचषकापूर्वी काही महत्त्वाच्या खेळाडूंना सामन्याचा वेळ मिळावा, या दृष्टीनेही हे महत्त्वाचे आहे. केएल राहुल पहिले दोन सामने खेळला नव्हता. परतताना त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकवले. श्रीलंकेविरुद्ध त्याला चांगल्या सुरवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. राहुल दुखापतीतून प्रदीर्घ काळानंतर परतला आहे आणि अशा स्थितीत तो एकदिवसीय विश्र्वचषकापूर्वी जितके जास्त सामने खेळेल तितके संधासाठी चांगले होईल. जसप्रीत बुमराहचीही तीच कहाणी आहे. बुमराहनेही वर्षभरानंतर पुनरागमन केले. तो आयर्लंड दौऱ्यावर गेला होता, पण ती ६२० मालिका होती. बुमराहने या आशिया कपमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. एकदिवसीय विश्र्वचषकापूर्वी जास्तीत जास्त सामने खेळणेही त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे.

हा आशिया चषक बांगलादेशसाठी चांगला राहिला नाही. संधाने निराशाजनक कामगिरी केली आहे. या संधाला भारताविरुद्ध विजय मिळवून अलविदा करायला आवडेल. मात्र त्यांचा एक अनुभवी आणि सर्वोत्तम खेळाडू या सामन्यात उपस्थित राहणार नाही. मुशफिकर रहीम पत्नीसोबत असल्यामुळे या सामन्यात खेळणार नाही. श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळून तो मायदेशी परतला, कारण त्याची पत्नी त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार होती. रहीमला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे आणि त्यामुळे तो भारताविरुद्धचा सामन्यासाठी परतणार नाही. अशा स्थितीत यष्टिरक्षणाची जबाबदारी लालटन दासवर असेल. कर्णधार शकीब अल हसन कुटुंबासोबत वेळ घालवून परतला आहे.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभम गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शाहुल ठाकूर, कुलदीप यादव., जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.

बांगलादेश : शकिब अल हसन (कर्णधार), अनामूल हक बिजॉय, नजमुह हसन शांतो, तौहीद हदय, अफिफ हुसैन ध्रुवो, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तिफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहदी हसन, नईम शेव, शमीम हुसैन, तनजीद हसन तमीम, तनजीद हसन साकिब.

आधुनिक भारतीय जडणघडणीमध्ये व अभियांत्रिकी क्षेत्रात कामाचा ठसा उमटविणारे भारतरत्न सर विश्र्वेश्र्वरैया यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांनी केलेले कार्य याबाबत पाहिजे तशी माहिती अभियांत्रिकी क्षेत्रात व सार्वजनिक क्षेत्रात पोहोचली नाही. एक उत्तम प्रशासक, दूरदृष्टी असलेला उद्योगपती, उद्योगाला लागणारा अर्थ पुरवठा याबाबत सखोल चिंतन करणारा अर्थतज्ज्ञ, राश्ट्रा शिक्षणाची गरज समजावून घेणारा शिक्षणतज्ज्ञ,

लोकभाषामधून जगण्याचे ज्ञान देण्यासाठी सांगणारा विचारवंत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांला हाताळण्यासाठी लोकाभिमूख प्रयोग करून सिंचनाची सुविधा निर्माण करणारा कृषितज्ज्ञ. देशाच्या विकासाची नाळ ओळखून मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी अहोरात्र झटणारा एक महान अभियंता. असे अनेक पैलू एकाच माणसात दडलेले सर विश्र्वेश्र्वरैया!

अशा या महान अभियंत्याचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी म्हैसूर राज्यातील मुद्देनहळी येथे झाला. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री व आई व्यंकटलक्ष्मी आंध्र प्रदेशात कर्नल जिल्ह्यातील मोक्षगुंडममध्ये वास्तव्याला होते. त्यांचा व्यवसाय ज्योतिषाचा होता; परंतु कालांतराने म्हैसूर राज्यात मुद्देनहळी इथे स्थलांतर झाले. सर तेरा वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले, त्यामुळे त्यांच्या मामाने शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांचे प्राथमिक शिक्षण विल्सन हायस्कूल बंगलोर येथे झाले. बुद्धीने तल्लख असल्यामुळे ते प्रावीण्यासहित पास झाले होते. हायस्कूलच्या शिक्षणानंतर त्यांनी सेंट्रल कॉलेजमध्ये प्रा. चार्ल्स वॉर्टर्स यांच्या शिफारसप्रमाणे आधारे प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कष्टाळू वृत्तीने, बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगल्या वाचण्याच्या सवयीमुळे ते वॉर्टर्स सरांचे आवडते विद्यार्थी बनले.

सन १८८१ मध्ये त्यांनी बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पुढे काय करायचे. याबाबत प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांना अभियंता व्हायचे होते; परंतु म्हैसूर राज्यात कुठे अभियांत्रिकी महाविद्यालय नव्हते. घराची परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकत नव्हते. म्हैसूर राज्याचे दिवाण श्री रंगारक्ष यांनी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली होती. प्राचार्य वॉर्टर्स यांनी शिफारसपत्र दिवाणाला देऊन सरांच्या शिक्षणाची दारे मोकळी केली. मुंबई विद्यापीठातील पुणे येथील कॉलेज ऑफ सायन्स (आताचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग) मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. या

भारतातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले दूरदर्शन आज ६४ वर्षांचे झाले आहे. आठवड्यातून तीन दिवस अर्धा-पाऊण तास कार्यक्रम प्रसारित करणारी ही संस्था आज २४ तास कोणत्याही व्यत्ययाशिवाय अखंड प्रसारण करत आहे. आता त्यात अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिऱ्याही आहेत. दूरदर्शनची आजही देशात आणि परदेशात सर्वाधिक पोहोच आहे. मग ती दुर्गम खेडी असो किंवा उंच डांगरा. रामायण, महाभारत यांसारख्या मालिकांमधून दूरदर्शनला मिळालेली प्रसिद्धी त्याला सुवर्णकाळात घेऊन जाते. एक दरीतच दूरदर्शनचा आतापर्यंतचा प्रवास अप्रतिम आणि वैभवाचे भरलेला आहे, असे म्हणणे रास्त ठरेल. १५ सप्टेंबर १९५९ रोजी दूरदर्शन सुरू झाले. प्रत्येकी अर्धा तास विकास आणि शिक्षणाशी संबंधित कार्यक्रम आठवड्यातून फक्त तीन दिवस प्रसारित केले गेले. तेव्हा त्याचे नाव टेलिव्हिजन इंडिया होते. त्यावेळी दिल्लीत फक्त १८ टीव्ही संच बसवण्यात आले होते. साहजिकच त्याची व्याप्ती फारच मर्यादित होती. आज दिल्लीतच अनेक कोठ्या सापडतात, जिथे एकाच ठिकाणी १८ संच बसवलेले आढळतात. ते सरकारी कार्यालयात कामाला आहेत.

कधी सुरू झाले दूरदर्शन ?

औद्योगिक क्रांतीचे प्रेरक भारतरत्न सर विश्वेश्वरैया

शिक्षणाच्या कालखंडात त्यांना पुण्याची अर्थात महाराष्ट्राची मराठी भाषा बोलता वाचता येत नव्हती. ती त्यांनी आत्मसात करून शिकून घेतली. यादरम्यान त्यांना व्याख्यानमालेचा छंद जडला. पुणे राजकीय चळवळीने ढबवून निघाले होते. न्या. रानडे, न्या. गोखले, लो, टिळक, आगरकर, भांडारकर यांच्या व्याख्यानाला ते आवर्जून उपस्थित राहत. त्यामुळे या मान्यवरांची ओळख झाली. या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा त्यांचा अभ्यास झाला. तसेच भारतातील राजकीय, सामाजिक चळवळीविषयक जाणिव त्यांच्यामध्ये निर्माण झाली.

कॉलेज ऑफ सायन्समधून त्यांनी आपले इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळेस त्यांना जेम्स बर्कले पारितोषक मिळाले होते. कॉलेजच्या अंतिम वर्षाला असताना त्यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड करण्यात आली. या पदावर सन १८८४ मध्ये नाशिक विभागातील धुळेच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ते रूजू झाले. धुळे शहराच्या अस्तीभावता असणारा भाग दुष्काळी होता; परंतु धुळेपासून काही अंतरावर डोंगराळ भाग असल्यामुळे पाण्याचा साठा तयार करण्यात आला. 'ब्लॉक सिस्टम' ही शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची पद्धत विकसित करण्याचे भरीव काम केले. त्यामुळे ३०% पाणी शेतीला मिळाले. आजही सहकारी तत्त्वावर ही पद्धत चालू आहे. पुढे स्वकर्तृत्वांने ते कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता झाले. त्या काळी मुंबई राज्यात मुख्य अभियंत्याच्या जागी फक्त इंग्रज अभियंत्याची नेमणूक होत असे. या कारणांमुळे त्यांनी सन १९०८ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.

स्वयंचलित दरवाजे या सिस्टिमचे जनक डॉ. मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरैया यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा वाटतो. पुण्याच्या खडकवासला धरणाने त्यांनी हा पहिला प्रयोग केला. धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी व त्याला नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित दरवाजे ही प्रणाली विकसित केली. याचा उपयोग कृष्णराजसागर व तिगरा धरणावर (मध्य प्रदेश) करण्यात आला आहे. या कार्याचा गौरव देशभर झाला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दबदबा संपूर्ण भारतभर झाला होता. हैद्राबादमध्ये त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. हैद्राबाद शहर मुसा नदीवर वसलेले आहे. सन १९०८ मध्ये मुसा नदीला प्रचंड पूर आला. या पुरात

३ कोटींची मालमत्ता नष्ट झाली. १५००० लोक मेले होते व काही लोक पुरात वाहून गेले होते, तर काही बेपत्ता झाले. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता हैद्राबादचे दिवाण मि. अकबर अहमदी यांनी सरांना मुख्य अभियंता पदावर रूजू होण्यासाठी कळविले. ते मान्य करून मुख्य अभियंतापदाचा कार्यभार स्विकारला. त्यांनी मुसा नदीचे पाणी अडवून तलावाची निर्मिती केली. हैद्राबाद आणि सिकंदराबाद या शहराकरिता सांडपाण्याचा निचरा (ड्रेंजेज) करण्याची योजना आखली व ती पूर्ण केली. तलावामुळे हैद्राबाद व सिकंदराबादमध्ये बागबगीचे तयार करण्यात आले. शेतीला पाणीपुरवठा करण्यात आला.

हैद्राबादचे मुख्य अभियंतापद सोडल्यानंतर म्हैसूरचे राजे कृष्णराज वडियार व टी. आनंदराव यांच्या आग्रहामुळे सरांनी १५ नोव्हेंबर १९०९ मध्ये म्हैसूरचे मुख्य अभियंत्याचे पद स्विकारले. या पदावर रूजू होताच म्हैसूर राज्याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. कोलार येथे सोन्याची खान ब्रिटिश कंपनीतर्फे चालविण्यात येत असे; परंतु तिथे विजेचा पुरवठा कमी होता. त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होती. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विजेची गरज आहे, हे लक्षात येतातच मोठे धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. कावेरी नदीवर म्हैसूर शहराजवळ कृष्णराजसागर धरण बांधले. त्यामुळे धरणाचा उपयोग कोलार येथील सोन्याची खाण चालविण्यासाठी झालाच; परंतु शेतीच्या सिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले.

म्हैसूर संस्थान इतर भूप्रदेशाने वेढलेले संस्थान आहे. स्वतःच्या मालकीचे बंदर अस्वते, असे त्यांना वाटत होते. कारण, राज्यात निर्माण होणारे पोलाद, लोखंड, कोलार खाणीतून मिळणारे सोने परदेशात पोहचवायचे असेल, तर बंदराची आवश्यकता होती. भटकळ बंदराचे नियोजन व आराखडा तयार केला. काही कारणास्तव ते त्यावेळेस बांधता आले नाही; परंतु सन १९२६ मध्ये हे बंदर पूर्ण करण्यात आले. म्हैसूर राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल सरांनी उचलले होते. त्यांनी मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. ज्या राज्यात दळणवळणाची साधने उपलब्ध नाही, ते राज्य प्रगती करू शकत नाही. रस्त्याची कामे योग्य तऱ्हेने हाताळली जावी, याकरिता त्यांनी नियमावली बनवली. नियमावलीप्रमाणे म्हैसूर राज्याचे रस्ते तयार करण्यात आले. सन १९९२मध्ये टी. आनंदराव यांनी



दिवानपदावर सरांची नियुक्ती केली. साधारण कुटुंबात, एका खेड्यात जन्मलेला मुलगा आपल्या ज्ञानाच्या बळावर व प्रशासकीय पात्रतेच्या जोरावर म्हैसूर राज्याच्या दिवाणपदावर विराजमान झाले. कदाचित ही पहिली घटना जगभरातील असावी की, एक अभियंता दिवाणपदावर (पंतप्रधान) विराजमान झालेला असावा. या पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी काही महत्त्वपूर्ण कामे केली आहे ती कामे अधोरेखित करण्यासारखी आहेत.

भाषा संवाद साधनेचे माध्यम असले तरी ती राष्ट्राच्या प्रगतीचे एक माध्यम आहे. आपल्या बोलीभाषेमधून लोकांपर्यंत पोहोचून त्यांना देशाच्या प्रगतीत सामील करून घेणे महत्त्वाचे असते, हे सरांनी ओळखून इंग्रजीमधून व्यवहार चालत होता, तो आपल्या भाषेत मांडण्यासाठी पहिला प्रयोग केला. अंदाजपत्रक त्यांनी कन्नड भाषेत छापून प्रती उपलब्ध करून दिल्या. सन १९१२-१३ ला कन्नड भाषेचा राजदरबारचा वापर सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे स्थानिक भाषेला महत्त्वाचे स्थान मिळाले. प्रशासन चालविण्यासाठी व काही सुधारणा करण्यासाठी होतकरू व हुशार तथा कार्यक्षम अधिकाऱ्याची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षा सुरू केल्या. म्हैसूर सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला अधिक कार्याभिमूख केले. अधिकाऱ्यासाठी ध्येय-धोरणे ठरविणारी मार्गदर्शक तत्त्वे निर्माण करण्याचे कार्य केले.

गावांतील प्रश्न गावातच सुटले पाहिजे. गावाचा विकास त्यामधूनच घडविता येईल,

याकरिता लोकल बोर्डोना बैठक घेऊन चर्चा करणे व निर्णय घेण्याचे अधिकार दिले. म्हैसूर राज्यात ग्रामपंचायतीची स्थापना केली. गावातील मूलभूत सुविधेला चालना दिली. गावाला वीजपुरवठा करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. शहरांच्या विकासाकरिता त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. शहरांचा आराखडा मुख्य अभियंता असताना तयार केला. शहरातील सांडपाणी, दिवाबत्ती, वाहतूक व इतरत्र सेवा योग्य पद्धतीने हाताळण्याकरिता नियम केले. शहराबाहेर रिंगरोड असावा, जेणेकरून बाहेरील वाहतूक नियंत्रित करता येईल यासाठी नियोजन केले. शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केली. शिक्षण म्हणजे केवळ पोतधरण्याचे साधन असा शक्यता नाही. गावांच्या तथा राष्ट्राच्या उभारणीसाठी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षणाची गरज आहे हा विचार जनसामान्यांपर्यंत रुजविण्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहित केले. १ जुलै १९१६ ला म्हैसूरमध्ये भारतातील पहिले विद्यापिठ सुरू करण्याचा मान सरांना जातो. सरांनी कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली बंगलोर, म्हैसूरमध्ये वाचनालये उभारली. शेतकऱ्यांसाठी शेतीबद्दलचे आधुनिक ज्ञान अवगत करण्यासाठी शेतकी शाळा काढल्या. भद्रावतीला 'भद्रावती ऑयर्न पड स्टिल फॅक्टरी' उघडण्याचे महत्त्वाचे कार्य केले. यामध्ये प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण करण्यात आला. पोलाद व लोखंडाचे उत्पादन तयार करण्यात आले. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर सन १९६०मध्ये याच फॅक्टरीचे विश्र्वेश्र्वरैया आयर्न पड

याकरिता लोकल बोर्डोना बैठक घेऊन चर्चा करणे व निर्णय घेण्याचे अधिकार दिले. म्हैसूर राज्यात ग्रामपंचायतीची स्थापना केली. गावातील मूलभूत सुविधेला चालना दिली. गावाला वीजपुरवठा करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. शहरांच्या विकासाकरिता त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. शहरांचा आराखडा मुख्य अभियंता असताना तयार केला. शहरातील सांडपाणी, दिवाबत्ती, वाहतूक व इतरत्र सेवा योग्य पद्धतीने हाताळण्याकरिता नियम केले. शहराबाहेर रिंगरोड असावा, जेणेकरून बाहेरील वाहतूक नियंत्रित करता येईल यासाठी नियोजन केले. शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केली. शिक्षण म्हणजे केवळ पोतधरण्याचे साधन असा शक्यता नाही. गावांच्या तथा राष्ट्राच्या उभारणीसाठी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षणाची गरज आहे हा विचार जनसामान्यांपर्यंत रुजविण्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहित केले. १ जुलै १९१६ ला म्हैसूरमध्ये भारतातील पहिले विद्यापिठ सुरू करण्याचा मान सरांना जातो. सरांनी कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली बंगलोर, म्हैसूरमध्ये वाचनालये उभारली. शेतकऱ्यांसाठी शेतीबद्दलचे आधुनिक ज्ञान अवगत करण्यासाठी शेतकी शाळा काढल्या. भद्रावतीला 'भद्रावती ऑयर्न पड स्टिल फॅक्टरी' उघडण्याचे महत्त्वाचे कार्य केले. यामध्ये प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण करण्यात आला. पोलाद व लोखंडाचे उत्पादन तयार करण्यात आले. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर सन १९६०मध्ये याच फॅक्टरीचे विश्र्वेश्र्वरैया आयर्न पड

स्टिल इंडस्ट्री' असे नामकरण करण्यात आले.

नैसर्गिक आपत्ती आल्यास विद्युत निर्मितीचा दुसरा टप्पा शिवसमुद्रम येथे सुरू केला. जोग धबधब्यावर वीजनिर्मिती सुरू केली. शेतीवरील अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी उद्योगधंद्याकरिता प्रोत्साहित केले. दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, शेळी व मेंढी पालन व्यवसाय स्वतःच्या क्षमतेवर करण्यासाठी सांगितले. समूहातून व्यवसाय निर्माण करण्यासाठी सहकार तत्त्वाची जोड देऊन रेशमाच्या किड्याचे उत्पादन तयार करणे, त्यामधून रेशीम निर्मिती करणे. मधमाशी पालन करून मध निर्माण करणे, दुधाच्या व्यवसायामधून दूध डेअरी निर्माण करणे यावर त्यांनी भर दिला. या उद्योगातून येणाऱ्या पैशांवर मोठे उद्योग निर्माण करण्यासाठी म्हैसूर राज्यात रेशम निर्मितीचे कारखाने काढले. रेशमी साड्या तयार करण्यासाठी कारखान्याचा विकास केला. चंदनाच्या झाडापासून चंदनाचे तेल काढण्यासाठी कारखाने राज्यत काढले. चंदनाचे साबण तयार करण्याचे कारखाने उभारले. एकेकाळी 'म्हैसूर सॅण्डल सोफ' फार मोठ्या प्रमाणात विकले जाणारे साबण होते. विमान उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बंगलोरमध्ये सन १९४०ला ३००० विमाने २०,००० बॉम्बर्स बनविण्याची योजना सुरू करण्यात आली; परंतु ब्रिटिश शासनाने कारखाना ताब्यात घेतला व राष्ट्रीयीकरण केले.

स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर भारत सरकारने राष्ट्रीयीकरणाला संस्थान क्षेत्रात सुरू केलेला हा पहिला मोठा उद्योग ठरला. सरांनी उद्योगासंदर्भातील माहिती सर्वत्र रुजली पाहिजे, याकरिता इंडस्ट्रियल म्यूझियम उभारले. जिल्हा पातळीवर उद्योग केंद्र उभारले. दिवाणपदावरून मुक्त झाल्यानंतर त्यांनी लिखाणावर भर दिला. रिक्तस्फूर्तिा इंडिया, प्लॅन्ड इकानॉमी फॉर इंडिया, मेमरीज ऑफ वर्किंग लाइफ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. चारवर्षिक योजनेची कल्पना जगात त्यांनी पहिल्यांदा मांडली. त्यांच्या या महान कार्याबद्दल ऑनर पदव्या देऊन त्यांना भूषविण्यात आले. गौरवशाली भारताचे स्वप्न पाहणाऱ्या या महामरू अभियंत्याला भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले. कदाचित सर विश्र्वेश्र्वरैया हे पहिले अभियंते असतील की, ज्यांच्या वयाला शंभर वर्ष झाल्यानंतर भारतभर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वृद्धापकाळाने १४ एप्रिल १९६२ मध्ये या महान व्यक्तीचे निधन झाले. अशा द्रष्ट्या अभियंत्याला शतशः कोटी कोटी प्रणाम!

सुरुवातीला दूरदर्शन कोणत्या नावाने ओळखले जात होते ?

कोणी दिले नाव ? येथे जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

हे प्रसारण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न १९६५ साली दिल्लीत प्रथम प्रसारण सुरू झाला, तेव्हा करण्यात आला. कृष्णधवल टीव्ही संच असायचे. त्यावेळी ते मोठ्या लोकांसाठी होते. सामान्य माणूस याकडे नक्कीच कुतूहलाने बघेल, पण घरात टीव्ही सेट लावण्याचा विचार करणार नाही. विकासाचा हा प्रवास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसा इंडिया टेलिव्हिजन दिल्लीहून पुढे सरकता आणि मुंबई हे त्याचे पहिले स्थानक होते. वर्ष होते १९७२. नंतर एक वर्ष १९७५ मध्ये चेन्नई आणि कोलकाता येथेही पोहोचले. देशातील चारही महानगरांमध्ये दूरदर्शनने प्रसारण सुरू केले, परंतु टीव्ही संचही मर्यादित होते आणि प्रसारणाला स्वतःच्या मर्यादा होत्या.

१९७५ मध्ये टेलिव्हिजन इंडियाचे नाव बदलून आता ते दूरदर्शन झाले. त्यावेळी दूरदर्शन संच आणि दूरदर्शन हे एकमेकांचे समानार्थी शब्द होते. काही वर्षे हे असेच सुरू राहिले आणि नंतर १९८० मध्ये ते देशातील

शहरांमध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू झाले. १९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धा दिल्लीत होणार होत्या. हाच काळ होता, जेव्हा दूरदर्शनचा देशाच्या इतर भागांमध्ये विस्तार झाला आणि तांत्रिक प्रगती जसे की टीव्ही संच रंगात येऊ लागले. हा पुन्हा एकदा उत्सुकतेचा विषय ठरला.

एशियन गेम्चे रेकार्डिंग आणि दाखविल्यानंतर, ७ जुलै १९८४ रोजी हम लोग ही मालिका सुरू झाली, ज्यामुळे ती प्रत्येक घरात लोकप्रिय झाली. त्यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात ट्रान्स्मीटर बसवण्यात आले होते. आमची गोष्ट मध्यमवर्गीय कुटुंबाची होती. लोक त्याच्याशी संबंधित असू शकतात. हाच काळ होता, जेव्हा मोठ्या शहरांमध्ये तसेच छोट्या शहरांमध्ये टीव्ही सेटची दुकाने सुरू होऊ लागली. कृषी दर्शन हा दूरदर्शनचा प्रदीर्घ काळ चालणारा कार्यक्रम आहे. भारत-पाकिस्तान फाळणीला केंद्रस्थानी ठेवून बुनियाद या मालिकेने योग्य कार्य पूर्ण केले आहे. यामध्ये आलोक नाथ, अनिता कंवर, विनोद



सत्यम् शिवम् सुन्दरम्

नागपाल आणि दिव्या सेठ सारखे कलाकार घराघरात पोहोचले होते. लोकांच्या हृदयात त्यांच्यासाठी जागा होती.

रामायणाची महत्त्वपूर्ण भूमिका

यानंतर १९८६ साल आले, जेव्हा रामानंद सागर यांनी लिहिलेले रामायण दूरदर्शनवर चालू झाले. रविवारी या कार्यक्रमाच्या वेळी देशभरातील रस्त्यांवर शांतता असायची. घरी तयारी सुरू व्हायची. परिसरातील ज्येष्ठांच्या घरी एक-दोन टीव्ही संच

बसवण्यात आले. अशा परिस्थितीत, रविवारी अनेकदा टीव्ही संच असलेल्या घरांमध्ये शेजारच्या लोकांना रामायण दाखविण्याची व्यवस्था केली जात असे. याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले. परिस्थिती अशी होती की त्यातला कलाकार कुठेही कुणाला दिसला, तर ती व्यक्ती साष्टांग दंडवत घालत असे.

रामायणाच्या प्रक्षेपणाच्या वेळी लोकांनी प्रवास केला नाही. महाभारताचे उर्वरित काम पूर्ण झाले

आहे. रामायण-महाभारतापूर्वी जरी टीव्ही संच मोजक्या घरांमध्ये होते, तरीही त्यांचे अनेक कार्यक्रम खूप गाजले. चित्रपट गीतांचे कार्यक्रम आणि चित्रहरी, भारत एक खोज, ब्योमकेश बक्षी, मालगुडी डेज, विक्रम वेताल, फौजी, तमस, नुकड, अलिफ लैला अशा अनेक मालिका प्रत्येक घराघरात चर्चेचा विषय असायची. पण टीव्ही संचांच्या विक्रीत रामायणाने केलेल्या विक्रमाचे श्रेय इतर कोणत्याही खात्यात नाही. तीन वर्षांपूर्वी जेव्हा कोरोना लॉकडाऊन लागू झाला, तेव्हा रामायण-महाभारत पुन्हा दाखवण्यात आले आणि त्यावेळीही या मालिकांनी दर्शकांच्या बाबतीत स्वतःचे सगळे रेकार्ड तोडले. **दूरदर्शनचे किती चॅनेल्स आहेत ?** आज, दूरदर्शनच्या अनेक चॅनेलवर विविध प्रकारचे कार्यक्रम २४ तास उपलब्ध आहेत. प्रादेशिक भाषेतील वाहिऱ्याही २४ तास प्रक्षेपण करत आहेत. काही महत्त्वाचे टप्पे देखील आहेत: १९६५ मध्ये पाच मिनिटांचे न्यूज बुलेटिन सुरू झाले. आज दूरदर्शनच्या जवळपास दोन डझन वाहिऱ्या आहेत. हे देशातील सर्वात मोठे प्रसारण व्यासपीठ आहे. २४ तास चालणारी वृत्तवाहिनी नोव्हेंबर २००३ मध्ये सुरू झाली.

आरोग्य

तापात अंधोळ करावी की नाही?

व्हायरल फिवरची प्रकरणे अधिक वाढतायत. डेंग्यू आणि मलेरिया प्रमाणे काही प्रकारचे आजार सुद्धा होण्याची भीती असते. अशातच बहुतांशजणांना प्रश्न पडतो की, ताप आल्यानंतर अंधोळ करावी की नाही. यावर विविध मतं व्यक्त केली जातात. काही लोक अंधोळ तर दूर

पाण्याच्या संपर्कात सुद्धा येत नाहीत. मात्र काहीजण तापात अंधोळ करतात. अशातच एक्सपर्ट्स याबद्दल काय म्हणतात हे पाहूयात.

एक्सपर्ट्सच्या मते, तुम्ही नक्की कोणत्या प्रकारच्या पाण्याने शॉवर घेता हे फार महत्त्वाचे असते. जर तुम्हाला व्हायरल फिवर असेल



काही लोक ताप आल्यानंतर अंधोळ करण्यस समस्या नाही. खरंतर जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा शरीराचे तापमान वाढले जाते. शरीर दुखते आणि याच कारणास्तव तुम्ही उदास राहता. अशातच तुम्ही अंधोळ केली तर तुम्हाला बरे वाटू शकते. शरीराचे तापमान कमी होते. मसल्स ही रिलॅक्स होतात. अंधोळ करावची असेल तर कोमट पाण्याने करू शकता. थंड पाण्याने अंधोळ करू नये.

काही लोक ताप आल्यानंतर अंधोळ करण्यस समस्या नाही. खरंतर जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा शरीराचे तापमान वाढले जाते. शरीर दुखते आणि याच कारणास्तव तुम्ही उदास राहता. अशातच तुम्ही अंधोळ केली तर तुम्हाला बरे वाटू शकते. शरीराचे तापमान कमी होते. मसल्स ही रिलॅक्स होतात. अंधोळ करावची असेल तर कोमट पाण्याने करू शकता. थंड पाण्याने अंधोळ करू नये.

तुम्ही तुमचा फोन टॉयलेटमध्ये घेऊन जाता का? सावधान, या चुका तुम्हाला बनवू शकतात नपुंसक

आजकाल मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग बनला आहे, विशेषतः तरुणाई त्यांच्या सर्व कामांसाठी फोनवर अवलंबून आहे. लोकांना त्यांचा फोन जवळ ठेवायला आवडते, ज्याप्रमाणे खास गोष्टी नेहमी त्यांच्याजवळ ठेवल्या जातात. म्हणजे, परिस्थिती अशी बनली आहे की बहुतेक लोकांना त्यांचे फोन नेहमी सोबत ठेवायचे आहेत. मग ते टॉयलेटमध्ये जाणे असो, किचनमध्ये काम असो किंवा इतर काही असो. फोन सर्वत्र आणि नेहमीच समाविष्ट झाला आहे जणू काही त्याशिवाय सर्वकाही अपूर्ण आहे. पण तुम्हाला माहित आहे

का की तुमच्या काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात.

या सर्व चुकांमुळे तुम्ही आजारांना बळी पडू शकता, यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. या संपूर्ण लेखात तुम्हाला सांगितले जाईल की तुम्हाला कोणत्या चुकांमुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. या संपूर्ण लेखात तुम्हाला सांगितले जाईल की तुम्हाला कोणत्या चुकांमुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

तुमच्या डीएनएवर परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही नपुंसकही होऊ शकता. तुमच्यासोबत असे काहीही होणार नाही, याची खात्री करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमचा फोन टॉयलेटमध्ये नेल्यास तुमच्या भविष्याशी कसे खेळत आहात.

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणे पडेल महागात

टॉयलेटमध्ये धोकादायक जंतू आणि बॅक्टेरिया असतात. जेव्हा कोणी टॉयलेटमध्ये फोन वापरतो आणि त्यानंतर तो साफ करत नाही, तेव्हा बॅक्टेरिया फोनला चिकटून राहतात. ज्यामुळे तुमच्या पोटात दुखू शकते. याशिवाय युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यताही वाढते. टॉयलेटमध्ये बसून तुम्ही तासन्तास इन्स्ट्रामा रिलस पाहता आणि मग बाहेर येऊन हात धुता. पण तुम्ही तुमचा फोन धुता का? बरं, सत्य हे आहे की टॉयलेटमधून आल्यानंतर कोणीही फोन धुत नाही, अशा परिस्थितीत फोनमध्ये

अडकलेले धोकादायक जीवाणू तुमच्या बॅडवर, किचनमध्ये येतात आणि कोणतास टाऊक, ज्यामुळे तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. रिपोर्टनुसार फोन जास्त वेळ खिशात ठेवला आणि वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट केला, तर शरीराला १० पट रेडिएशनचा सामना करावा लागतो. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की रेडिएशनमुळे देखील कर्करोग होऊ शकतो. रेडिएशन तुमची डीएनए रचना देखील बदलू शकते. यामुळे तुमचा नपुंसक होण्याचा धोकाही वाढू शकतो. याशिवाय तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

हे आहे हसण्याचे ५ फायदे...

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या दबावाखाली आम्ही विसरूनच जातो की आम्ही मनसोक्त केव्हा हसलो होतो. जेव्हाकी हसणे आम्हा सर्वांसाठी फारच महत्त्वाचे आहे, तरी ही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हसण्याने आपले आयुष्य निरोगी आणि आनंदी राहत. म्हणून हसण्याच्या पाच फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

१. हसण्याने हृदयाचा व्यायाम होतो. रक्त प्रवाह देखील चांगल्या प्रकारे होतो. हसताना, शरीरातून रासायनिक द्रव्य एंडोर्फिन सोडले जाते. आणि हे द्रव्य आपल्या हृदयाला मजबूत बनवते. हसण्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.

२. एका संशोधनानुसार, ऑक्सिजनच्या उपस्थितीत, कर्करोगाच्या पेशी आणि अनेक

प्रकारचे हानिकारक जीवाणू आणि व्हायरस नष्ट होतात. हसण्याने हार्मोन्सचा साव होतो, ज्यामुळे मधुमेह, पाठीचे दुखणे आणि तणावग्रस्त व्यक्तींना आराम मिळतो.

४. हसण्यामुळे सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. सकाळी आनंदी राहण्याने ऑफिसचे वातावरण देखील आनंददायी होत. म्हणून मित्रांनो, आपण सर्वजण दोन किंवा चार चुटकुले वाचून आपल्या दिवसाची सुरुवात हसून करावी.

५. दररोज एक तास हसण्याने ४०० कॅलरीज ऊर्जा वापर होतो, ज्यामुळे लड्डुणा देखील नियंत्रणात राहते. आजकाल बरेच हास्यकलब देखील तणावपूर्ण जीवनात हसण्याच्या माध्यमने दूर करण्याचे काम करत आहे.

हार्मोन्सचा साव होतो, ज्यामुळे मधुमेह, पाठीचे दुखणे आणि तणावग्रस्त व्यक्तींना आराम मिळतो.

४. हसण्यामुळे सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. सकाळी आनंदी राहण्याने ऑफिसचे वातावरण देखील आनंददायी होत. म्हणून मित्रांनो, आपण सर्वजण दोन किंवा चार चुटकुले वाचून आपल्या दिवसाची सुरुवात हसून करावी.

५. दररोज एक तास हसण्याने ४०० कॅलरीज ऊर्जा वापर होतो, ज्यामुळे लड्डुणा देखील नियंत्रणात राहते. आजकाल बरेच हास्यकलब देखील तणावपूर्ण जीवनात हसण्याच्या माध्यमने दूर करण्याचे काम करत आहे.

अॅसिडिटी की हार्ट अटॅक

अॅसिडिटी होणं म्हणजे पित्त हा आजार तसा सामान्य आहे. दैनंदिन जीवनात चुकीचा आहार घेतल्यानं, अनियमित व्यायाम किंवा अपुरी झोप आदी कारणांमुळे पित्त किंवा अॅसिडिटीचा त्रास होतो. भूक नसताना जेवणे, मसालेदार अन्नपदार्थांचे सेवन, चहा किंवा कॉफीचे अतिसेवन आणि रात्री उशीरा जेवणे तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे अशा वाईट सवयी सिडिटीस कारणीभूत ठरतात. काही औषधांमुळे छातीत जळजळ होते जसे की टिबायोटेक्स, आयन इत्यादी.

अॅसिडिटी आणि न्हदय विकाराची लक्षणे जवळपास सारखीच असतात. ही लक्षणे न टाळण्याजोगी असतात. त्यामुळे यातील फरक ओळखणे फार कठीण होते. अॅसिडिटीमध्ये छातीत जळजळ जाणवते.

विशेषतः, पोटाच्या वरच्या भागात ही जळजळ जास्त प्रमाणात होते. अॅसिडिटीमुळे तोंडात आंबट आणि कडू चव येते काही वेळेस उलट्याही होतात. हृदयविकाराच्या झटक्यात छातीत दुखते या वेदना छातीपासून मान,जबडा आणि पाठीपर्यंत पसरते. पोटात दुखणे, घाप लागणे, घाम येणे आणि चक्कर येणे अशी लक्षणे आहेत. हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने हा त्रास होतो.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

अस्वस्थता वाटून भरपूर घाम येणे

रक्तदाब कमी होणे अथवा खुप वाढणे

जीव घाबरणे

हात, जबडा इत्यादींमध्ये होणारी वेदना.



अॅटसिडिसमुळे होणाऱ्या वेदना. असहा वेदना होणे जोखीम घटक: जसे धूम्रपान, वाढते वय, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल जेव्हा जेव्हा रुग्णाला वरील लक्षणे दिसतात तेव्हा ईसीजी आणि कार्डियाक तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. जर पहिला ईसीजी सामान्य असेल तर १० मिनिटांनंतर पुन्हा ईसीजी

करावा. जेव्हा १२ तासांचा ईसीजी सामान्य असतो आणि एंजाइम वाढलेले नाहीत तेव्हाच हृदयविकाराचा झटका नाही असे स्पष्ट होते. अॅसिडिटी आणि हृदयविकाराचा झटका यांच्या लक्षणांमध्ये साम्यता असली तरी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे, औषधोपचार करणे तसेच लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.



कावीळ हा एक आजार आहे जो शरीरात जास्त प्रमाणात बिलीरुबिनमुळे होतो. बिलीरुबिन शरीराच्या ऊर्तूमध्ये आणि रक्तामध्ये तयार होते. सामान्यतः रक्तमधून काही कारणाने तुटतात तेव्हा पिवळ्या रंगाचे बिलीरुबिन तयार होते. बिलीरुबिन यकृत तद्वारे फिल्टर केल्यानंतर शरीरातून बाहेर पडते, परंतु जेव्हा काही कारणांमुळे ते रक्तानून यकृताकडे जात नाही किंवा यकृताद्वारे ते फिल्टर केले जात नाही, तेव्हा शरीरात त्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे कावीळ होते.

हा एक असा आजार आहे ज्यामध्ये एकूण सीरम बिलीरुबिनची पातळी प्रति डेसिमिटर तीन मिलीग्रामपेक्षा जास्त होते. डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर होणे ही कावीळची मुख्य लक्षणे आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, कावीळ नवजात मुलांमध्ये आढळते, परंतु काही प्रकरणांमध्ये ती प्रौढांमध्ये देखील होऊ शकते. त्याच्या

लक्षणांवर आधारित, डॉक्टर कावीळच्या प्रकाराची पुष्टी करतात आणि उपचार प्रक्रिया सुरु करतात. कावीळवर वेळेवर उपचार न केल्यास सेप्सिस आणि काही प्रकरणांमध्ये यकृत निकामी होऊ शकते. त्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार आवश्यक आहेत.

कावीळचे किती प्रकार आहेत कावीळचे तीन मुख्य प्रकार आहेत ज्यात यकृतपूर्व कावीळ, यकृतानंतरची कावीळ आणि हेपॅटोसेल्युलर कावीळ यांचा समावेश होतो. प्री-हेपॅटिक कावीळ याला हेमोलाइटिक कावीळ असेही म्हणतात. **कावीळ कसा पसरतो?** कावीळचे विषाणू रुग्णाच्या स्टूलमध्ये असतात, त्यामुळे हा आजार पसरू शकतो. शिवाय, दूषित पाणी, दूध आणि इतर अन्नपदार्थांमुळेही कावीळ पसरू शकते. या आजारापासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर आजूबाजूच्या स्वच्छतेची विशेष

काळजी घेतली पाहिजे. तसेच, अन्नपदार्थ खाण्यापूर्वी ते चांगले धुवावेत जेणेकरून कावीळ किंवा इतर रोग आणि संसर्ग होण्याचा धोका राहत नाही.

कावीळची लक्षणे कावीळचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे त्वचा आणि डोळे पिवळे पडणे. या व्यतिरिक्त तुम्हाला कावीळ असल्यास, तुम्हाला खालील लक्षणे दिसू शकतात:- ताप थकवा वजन कमी होणे कमजोरी भूक न लागणे पोटदुखी डोकेंदुखी शरीरात जळजळ होणे हलक्या रंगाचे मल असणे बद्धकोष्ठता गडद मूत्र रंग काही प्रकरणांमध्ये खाज सुटणे आणि उलट्या होणे तुम्हाला स्वतःमध्ये वरील लक्षणे जाणवल्यास किंवा तुम्हाला कावीळ झाल्याची संका

कावीळ म्हणजे काय? प्रकार, लक्षणे आणि प्रतिबंध जाणून घ्या

असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याबद्दल बोला. **कावीळ होण्यामागील कारणे** बिलीरुबिनचे काम यकृतातील घाण साफ करणे आहे, परंतु जेव्हा काही कारणांमुळे त्याचे प्रमाण २.५ पेक्षा जास्त होते तेव्हा ते काम करणे थांबवते. परिणामी कावीळची समस्या निर्माण होते. लाल रक्तपेशी लवकर मोडल्यामुळे बिलीरुबिनचे प्रमाण वाढते ज्यामुळे प्री-हेपॅटिक कावीळ होते. इतर कारणे देखील असू शकतात ज्यात प्रामुख्याने समाविष्ट आहे: मलेरिया थॅलेसेमिया गिल्बर्ट सिंड्रोम सिकल सेल रोग इतर अनुवांशिक कारणे यकृताच्या पेशींचे नुकसान झाल्यास किंवा यकृतामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरल्यास हेपॅटोसेल्युलर कावीळ होते. याचे मुख्य कारण म्हणजे दारूचे सेवन, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ आणि शरीरातील बद्धकोष्ठता. यकृतानंतरची कावीळ जेव्हा पित्त नलिकेत अडथळा निर्माण होतो तेव्हा होते. यकृताचे नुकसान, पित्ताशयाचे खडे, हिपॅटायटीस किंवा कोणत्याही औषधाच्या दुष्परिणामांमुळे पित्त नलिकेत

अडथळा येऊ शकतो. **कावीळ कोणाला होऊ शकते?** ३७ आठवडे किंवा ८.५ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या बाळांना कावीळचा धोका जास्त असतो कारण त्यांचे यकृत अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नाही. याव्यतिरिक्त ज्या लहान मुलांना पुरेसे मातेचे दूध मिळत नाही त्यांना देखील या आजाराचा धोका असतो. या सर्वांशिवाय, ज्या बाळांना खालील समस्या आहेत त्यांनाही कावीळचा धोका जास्त असतो:- सेप्सिस संसर्ग अंतर्गत रक्तस्राव बाळामध्ये यकृत समस्या जन्मादरम्यान बाळाला दुखापत बाळाच्या लाल रक्तपेशींची समस्या विविध रक्त प्रकार, जसे की आरएच रोग अनुवांशिक समस्या, जसे की G6PD कमतरता **कावीळची गुंतागुंत** कावीळची गुंतागुंत त्याच्या कारणावर आणि तीव्रतेवर अवलंबून असते. कावीळच्या संभाव्य गुंतागुंतांमध्ये हे समाविष्ट असू शकते: एनीमिया ब्लीडिंग इन्फेक्शन क्रोनिक हेपेटायटिस हेपेटिक एंसेफॅलोपॅथी काही प्रकरणांमध्ये लिबर फेल

मूळा कांदा पपई तुळस टोमॅटो ताक नारळ पाणी धणे बियाणे गिलोय आणि मध **कावीळीत काय खाऊ नये?** कावीळचा त्रास होत असल्यास, आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजेत ज्यात प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:- बाहेरचे अन्न खाऊ नका मसूर आणि बीन्स खाऊ नका लोणी टाळा खूप मेहनत करणे टाळा एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नका कॉफी आणि चहा टाळा जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका अंडी, मांस, चिकन आणि मासे खाऊ नका **कावीळ प्रतिबंध आणि उपचार** काही विशेष खबरदारी घेतल्यास कावीळ टाळता येते. डॉक्टरांच्या मते कावीळ टाळण्यासाठी निरोगी यकृत असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते पाचक रस तयार करते जे अन्न पचण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, यकृत रक्त गोठण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. खालील बाबींचे पालन करून यकृत निरोगी ठेवा याचे ज्यामुळे कावीळ रोखण्यास मदत

होईल. **आहार** संतुलित साइट यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते. आपल्या आहारात हिऱ्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. **व्यायाम** दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम तुमचा यकृत निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुम्ही निष्क्रिय जीवन जगत असाल तर तुम्ही हलका व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे. **स्वच्छता** दैनंदिन जीवनात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. स्वच्छ पाणी प्या आणि स्वच्छ फळे आणि भाज्या खा. **दारू** अल्कोहोल सेवनाने यकृतावर सर्वात जास्त दुष्परिणाम होतो. जर तुम्ही दारूचे सेवन केले तर तुम्हाला कावीळ होण्याचा धोका असतो. कावीळ टाळण्यासाठी, आपण अल्कोहोलचे सेवन मर्यादित किंवा थांबवावे. **कावीळ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा** तुम्हाला कावीळची खालील लक्षणे आढळल्यास, तुम्ही लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळे पिवळसर होणे त्वचा पिवळसर होणे पटक थकवा जाणवणे पोटदुखी वजन कमी होणे भूक न लागणे ताप येणे

हिंदी भाषा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदी दिनानिमित्त महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्र्वर बेळ्हाळे यांच्या शुभ हस्ते भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले.याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने,इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेघा पंडित,क्रीडा विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ.महेश बेंबडे,ग्रंथपाल प्रा.किरण भिसे, डॉ.रामशेखरी शेटकार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्र्वर बेळ्हाळे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवस,हिंदी भाषा आणि साहित्याचे महत्त्व पटवून देत असताना हिंदी भाषा ही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचे प्रतीक आहे.म्हणूनच हिंदी भाषेच्या माध्यमातून सृजनशील साहित्याची विद्यार्थ्यांनी निर्मिती करावी यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.



अमृत महोत्सव समाहामध्ये आज ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे, इतिहास संशोधक डॉ. सोमनाथ रोडे यांची आज प्रकट मुलाखत

लातूर : 'अमृत महोत्सव समाह' अंतर्गत हुतात्मा स्मारक येथे १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता 'मराठवाडा मुक्तिसंग्राम समग्र इतिहास' या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलपुरू डॉ. जनार्दन वाघमारे आणि इतिहास संशोधक डॉ. सोमनाथ रोडे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे आणि इतिहास संशोधक विवेक सौताडेकर ही मुलाखत घेणार आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान 'अमृत महोत्सव समाह' साजरा करण्यात येत आहे. या समाहामध्ये मुक्तिसंग्रामाच्या स्मृती जागवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वाघमारे, इतिहास संशोधक डॉ. रोडे यांच्या प्रकट मुलाखतीसह याठिकाणी ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

LATUR BHUKAMP

शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३

४

मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी मंत्रिमंडळ येतेय

राऊतांचा राज्य सरकारवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर : शनिवारी मराठवाड्यात होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच ठाकरे गटाकडून मराठवाड्यातील दुष्काळी दौरा सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेल्या खासदार संजय राऊत यांनी विविध प्रश्न उपस्थित करत सरकारवर हल्ला चढवला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रपाठोपाठ महाराष्ट्रातही दुसरे वेगळे काही चालले नाही. आमदार अपात्रतेचा निकाल ४० दिवसांत लागणे अपेक्षित होता. मी तर म्हणतो की, चाळीस तासांत लागायला पाहिजे होता. हे घटनाबाह्य सरकार मागील एका वर्षापासून कारभार करतेय, बेकायदेशीर निर्णय घेतेय, मुख्यमंत्र्यांची, प्रतोद आणि चिन्हांची निवडही बेकायदेशीर आहे एकुणच हे सरकार बेकायदेशीर आहे. पण विधानसभेचे अध्यक्ष मागील सहा महिन्यांपासून सुनावणी घेण्यास तयार नाही. घेतली तर पुढची तारिख दिली. आता हेच बेकायदेशीर सरकार उद्या



मराठवाड्यात येते आहे. पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, या सरकारला निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. ज्या पद्धतीने शासन आपल्या दारी कार्यक्रमातून खर्च होतोय, त्याचा जाब त्यांना द्यावा लागणार आहे. आपल्याच लोकांनाच कंत्राट द्यायचे हे एक रक्रेट आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे म्हणून आम्ही येथे आलो आहोत. आता प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही याचा जबाब द्यावा लागेल की, हे खर्च कसे करताहेत असेही खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, संभाजीनगरमध्ये उद्या सगळे हॉटेलस बुक आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेलस बुक केल्या असल्याची माहिती आहे. कोण करते एवढा खर्च हे शोधावे लागले. तर अमित शहांचे आम्हाला जोरदार स्वागत करायचे होते पण त्यांनी शहाणपणाचा निर्णय घेतल्याने आमच्या सगळ्या तयारीवर पाणी फेरले असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, आता पुन्हा एकदा मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी हे सरकार येत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती काढली की, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी २०१६ साली ४९ हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी एक रुपया तरी मराठवाड्यात आला का, काय झाले त्या घोषणांचे. सव्वा लाख लोकांना दूध डेअरीच्या माध्यमातून रोजगार देण्याची घोषणा केली होती. काय झालं त्या योजनेचे. कुठे गेल्या तुमच्या गाई-म्हशी असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दुर्मिळ छायाचित्रे, ग्रंथांमुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचण्यास मदत

-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रे, तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि ग्रंथांमुळे मुक्तिसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अपर जिल्हाधिकारी सुनील सागर, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, नितीन वाघमारे, अहिल्या गाठळ, संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका कांबळे, नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त रामदास कोकरे, इतिहास संशोधक डॉ. सुनील पुरी आणि भाऊसाहेब उमाटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी श्रीमती



अधिकारी श्री. सागर यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम हा लोकलढा होता. या लढ्याची माहिती सवित्र स्वरूपात पाहण्याची संधी ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनामुळे मिळणार असल्याची अपर पोलीस अधीक्षक श्री. देवरे यांनी सांगितले. प्रारंभी उपजिल्हाधिकारी श्री. महाडिक यांनी ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शन आयोजनाची भूमिका विषद केली. युवा पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्रामाची माहिती मिळावी, यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रदर्शनाच्या ग्रंथ व छायाचित्रे संकलनासाठी इतिहास संशोधक डॉ. सुनील पुरी आणि भाऊसाहेब उमाटे यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाला अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनीही भेट दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत 'अमृत महोत्सव समाह' आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत हे प्रदर्शन हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रे, तत्कालीन वृत्तपत्रे, शासकीय पत्रव्यवहार आणि या मुक्तिसंग्रामावर आधारित ग्रंथसंपदा पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले.

तालस्पर्श संगीत समारोह सोहळा उत्साहात साजरा



लातूर : दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी लातूर मध्ये तालस्पर्श म्युझिक अकॅडमी, लातूर प्रस्तुत के.पं.शांतारामजी चिगरी गुरुजी यांच्या स्मरणार्थ संगीत समारोह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या संगीत समारोह सोहळ्याच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक विशाल जाधव आणि उद्याटक म्हणून शिवयोगी अनंत महाराज तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.अमर कडतने, प्रा. शशिकांत देशमुख, रामलिंगअप्पा वडगावे, विनोदवीर बालाजी सुळ, अकॅडमी चे संचालक विश्वनाथजी धुमाळ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तालस्पर्श संगीत समारोह सोहळ्याचे उद्घाटन संपन्न झाले. सोहळाप्रसंगी प्रमुख अतिथी कलावंत म्हणून सुप्रसिद्ध युवा पखावज वादक आसाराम

मुख्य कलावंत प्रसिद्ध युवा पखावज वादक आसाराम साबळे यांनी ताल-सुलताल मध्ये अतिशय तडफदार वादन करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यानंतर प्रसिद्ध युवा शास्त्रीय गायक सौरभजी नाईक यांनी राग-मिया लहार व त्यानंतर अभंगवाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले व त्यानंतर अगा वैकुंठाच्या राया' भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. या कलावंतांना हार्मोनियम संगत चैतन्य पांचाळ, तबला संगत-तेजस धुमाळ, तानपुरा संगत-ईश्वरी जोशी व मंजिरी संगत-महेश पांचाळ यांनी केली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने रसिक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमामाध्यमते साठी अकॅडमी मधील सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच संपूर्ण तालस्पर्श परिवाराने अथक परिश्रम घेतले.

'शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची' व्याख्यानमालेचा आज समारोप

ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा, माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची उपस्थितीत

लातूर : मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा पुढील पिढीला समजावी, यासाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 'शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची' ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजता हुतात्मा स्मारक येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा असतील, तर माजी सनदी अधिकारी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे प्रमुख वक्ते असतील. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, बाबासाहेब परांजपे फाउंडेशन अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष एंड. मनोहरराव गोमारे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीराम लाहोटी, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, माध्यमिक केंद्र शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उद्योजक शिवशंकर लातूर, सनदी लेखापाल महेश मालपाणी यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याविषयी माहिती शाळा, विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी 'शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची' व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. तसेच या व्याख्यानमालेतील वक्ते, समन्वयक यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

छोटो झेरॉक्स मशीन व प्रिंटर विक्री
कलर प्रिंट/झेरॉक्स
B/W प्रिंट/झेरॉक्स
जम्बो झेरॉक्स/प्रिंट
डिझाईनिंग/पासपोर्ट फोटो
रिप्लेसिंग/टोनर/फोटो पेपर
लॅमिनेशन मरिन व मटेरिअल
झेरॉक्स मशीनेचे अतिशुद्ध विक्रेते :
बोरा झेरॉक्स
व्यापारी संभाजीबा, महामा गांधी चौक, लातूर.
9673344777

श्री.तिरुपती
ट्रेडिंग कंपनी
शिवाजी चौक,
निलंगा, जि. लातूर
जैन टिबळ सिंचन
जैन सिंचकलर
जैन पी.व्ही.सी.पाईपचे
-: अधिकृत विक्रेते:-
प्रो. गुणवंत गायकवाड हलपाकर
फोन:-**२४२४६३,**
मो.९४०४६८२९९९

आयुष्मान भव: मोहिमेचा शुभारंभ

लातूर : १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयुष्मान भव: ही मोहीम विविध उपक्रमांद्वारे राबविणेबाबत शासनाच्या सूचना आहेत. काल दि.१३.०९.२०२३ रोजी मनपाच्या सर्व प्रा.ना.आ.केंद्र येथे अवयवादानाची प्रतिज्ञा घेवून व एकूण २८३ नागरिकांचे हेल्थ कार्ड (आभा ID) तयार करून आयुष्मान भव: या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी ३.० या उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचेमार्फत

ते तपासणी, लॅब रिपोर्ट,उपचार, ब्लड ग्रुप इ. आरोग्यविषयक सर्व रिकॉर्ड या डिजिटल माध्यमातून संग्रहित करून ठेवता येणार आहे. त्यामुळे भविष्यात डॉक्टरांकडे जाताना जुने रिकॉर्ड ठेवण्याची गरज राहणार नाही किंवा दाखवण्याची गरज लागणार नाहीए. हेल्थ कार्ड काढण्यासाठी फक्त आधार कार्ड आपल्या मोबाईल क्रमांकाला लिंक असणे आवश्यक आहे.

तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपले व आपल्या पाल्याचे (५ वर्षावरील) हेल्थ कार्ड नजिकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र / आरोग्यवर्धिनी केंद्र येथे जावून किंवा स्वतः मोबाईल वरती ABHA ID वेबसाईटवर जावून तयार करून घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

CHANGE IN NAME

I have change my name from RADHIKA SHARMA To VIDHI VISHNUKANT PUROHIT Hence for this declaration in future.
OLD NAME:- RADHIKA SHARMA
NEW NAME:- VIDHI VISHNUKANT PUROHIT
In future the same name will be used by my spouse and children
Address:- A 627 RADHA KUNJ, VYANKATESH NAGAR, AHMADPUR, LATUR, MAHARASHTRA 413512
Aadhar No:- 376832028001
Mobile No:- 9175009100

नवीन शैक्षणिक धोरण सर्वांगीण विकासासाठी फायद्याचे

लातूर : कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे विधी सहाय्यार मा.डव्होकेट तानाजी जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थी जीवनात अभ्यासाचे महत्त्व विशद केले. मी आज जे काही आहे ते केवळ या महाविद्यालयाच्या संस्कारामुळे आहे हे सांगून नवीन शैक्षणिक धोरण हे समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे फायद्याचे ठरेल हे सांगून

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, मंडळांना दिलासा मुंबई : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे पाच वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी वर्षासाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुढील पाच वर्षांकरिता एकदाच परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मागणी करण्यात आली होती. यावेळी एका याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर विकास विभागाने

माळवदकर एजन्सीज
सावेवाडी, लातूर
मो. 9422656522
सर्व प्रकारच्या फर्निचरचे उत्पादक व विक्रेते